

हेडलाईन पुण्यनगरी दि. 11.02.2017

स्मार्ट नागपूर पृ. 7



[Enlarge Image](#)

नागपूर : तिरुपतीस्थित
राष्ट्रीय संस्कृत
विद्यापीठाद्वारा ३०
जानेवारी ते २
फेब्रुवारीदरम्यान
आयोजित अखिल भारतीय
विद्यार्थी प्रतिभा समारोह

घेण्यात आला. या टॅलेन्ट फेस्टिव्हलमध्ये भारतातील एकूण २२
विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. भारतातील सर्व संस्कृत विद्यापीठांतील
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या छात्र प्रतिभा उत्सवात
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची १२ विद्यार्थ्यांची चमू
सहभागी झाली होती. या चमूने संस्कृत वक्तृत्व, गीतगायन, लोकनृत्य, नाटक,
एकपात्री अभिनय, रसप्रश्न आदी शैक्षणिक, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घेत
विजय प्राप्त केला. संस्कृत लोकनृत्य स्पर्धेत विश्वविद्यालयाच्या चमूनी
सुवर्णपदक पटकाविले. संस्कृत गीतगायन स्पर्धेत प्राची भट या विद्यार्थिनीला
उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला. 'मूकक्रन्दनम्' हा एकपात्री अभिनय सादर
करणाऱ्या गौरी सोनटक्के हिने कांस्यपदक प्राप्त केले. याशिवाय
विश्वविद्यालयातर्फे प्रस्तुत 'गुरुदक्षिणा' या डॉ. विभा क्षीरसागर लिखित
संस्कृत नाटकाची संस्कृतप्रेमी रसिक श्रोत्यांनी आणि विद्वानांनी विशेष
प्रशंसा केली. या टॅलेन्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी चमूमध्ये श्रीवरदा म्हाळगे,
गौरी सोनटक्के, दिव्यानी अनमोलवार, वैष्णवी दाभेकर, वृषाली दाणी, वेदश्री
आर्वीकर, माधुरी वैद्य, प्राची भट, अमित मुळे, सत्यजित खताळ, अनुज शर्मा,
परीक्षित झोडेकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या संपूर्ण समारोहात
विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी कौतुकास्पद होती.

विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य आणि कुलसचिव डॉ. अरविंद
जोशी, सांस्कृतिक समितीच्या समन्वयिका डॉ. नंदा पुरी यांनी विजयी चमूचे
अभिनंदन केले. डॉ. कविता होले आणि प्रा. पराग जोशी यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि डॉ. जयवंत चौधरी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या
नेतृत्वाखाली ही चमू या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली
होती. आंतरविद्यापीठ महोत्सवात संस्कृत विद्यापीठाची चमकदार कामगिरी

[AA](#) << Back to Headlines